

सन २०१७-१८ अखिल भारतीय नागरी सेवा  
स्पर्धा आयोजनासाठी ८० टक्केच्या मर्यादेत  
निधी वितरणाबाबत.

**महाराष्ट्र शासन**  
**शालेय शिक्षण व क्रीडा विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक : निविप्र ४०१७ / प्र.क्र.१०६(भाग १)/क्रीडुसे -२**  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२  
तारीख : १४ मार्च, २०१८.

### वाचा

१. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. निविप्र ४०१७ / प्र.क्र.१०६(भाग १)/क्रीडुसे -२;  
दि.०९ जानेवारी. २०१८.
२. वित्त विभागाचे शासन परिपत्रक क्र. अर्थसं - २०१७ / प्र.क्र ९४ / अर्थ-३, दि.०६.०२.२०१८.
३. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे यांचे पत्र क्र.क्रीडुसे/अभानासे/निवि/२०१७-१६/का४/३५१८;  
दि. ०१.०३.२०१८

### प्रस्तावना -

दर वर्षी राष्ट्रीय स्तरावर सुमारे १० खेळांसाठी अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धांचे देशातल्या विविध राज्यात आयोजन करण्यात येते. यापैकी १ (किंवा २ ) खेळांसाठीच्या स्पर्धांचे आयोजन महाराष्ट्र राज्यात केले जाते. सदर स्पर्धा आयोजनासाठी शासनाच्या वतीने अनुदान देण्यात येते. यास्तव महाराष्ट्र राज्यात सन २०१७-१८ या वर्षासाठीच्या अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धांचे आयोजन अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या निधीच्या वितरणास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय :-

अखिल भारतीय नागरी सेवा जलतरण स्पर्धा २०१७-१८, दि.२९ ते ३१ मार्च, २०१८ या कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकूल, बालेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहेत. सन २०१७-१८ या वर्षामध्ये अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धांचे आयोजन या योजनेसाठी रु.१४.०० लक्ष (रुपये चौदा लाख फक्त) इतका निधी अर्थसंकल्पित आहे. त्यापैकी रु.९.०८ लक्ष (रुपये नऊ लाख एशी हजार फक्त) इतकी रक्कम वितरित करण्यास संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित निधीपैकी रु. १.४० लक्ष (रुपये एक लाख चाळीस हजार फक्त) इतकी रक्कम वितरित करण्यात व सदर रक्कम आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांच्या अधिनस्त ठेवण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

२. उपरोक्त संदर्भात होणारा खर्च "मागणी क्र. ०३, २२०४-क्रीडा व युवक सेवा- १०४ क्रीडा व खेळ ,०६ अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा (०६) (०५) अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धांचे आयोजन (२२०४ १९९९) ३१ सहायक अनुदाने या लेखाशिर्षाखालील मंजूर तरतूदीमधून भागविण्यात यावा. सदरचे अनुदान ज्या प्रयोजनासाठी मंजूर करण्यात आले आहेत त्याच प्रयोजनासाठी खर्च करण्यात यावे.

३. वित्त विभागाच्या दि.०६.०२.२०१८ च्या शासन परिपत्रकान्वये निधी वितरणाचे अधिकार विभागास आहेत. सदर परिपत्रकातील सूचनांनुसार उपरोक्त तरतूद खर्च करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी. यासाठी संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी/ लेखाधिकारी, क्रीडा व युवक सेवा, पुणे यांना आंहरण व संवितरण अधिकारी तर आयुक्त (क्रीडा) यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०३१४१०३६२३९२२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( राजेंद्र पवार )  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.मंत्री (शालेय शिक्षण व क्रीडा)यांचे खाजगी सचिव
- २) मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ३) आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे.
- ४) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
- ५) महालेखापाल (लेखा व परिक्षा), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
- ६) लेखा व अधिदान अधिकारी, मुंबई
- ७) वित्त विभाग (व्यय-५), मंत्रालय, मुंबई.
- ८) सर्व उपसंचालक, क्रीडा व युवकसेवा (संचालनालयामार्फत)
- ९) सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी ( संचालनालयामार्फत )
- १०) लेखाधिकारी, क्रीडा व युवक सेवा, पुणे ( संचालनालयामार्फत )
- ११) निवडनस्ती, क्रीयुसे-२